
*
*
* परिशिष्टे *
*
*

परिशिष्ट १

महानुभावीय व्याकरणकार

व्याकरणकाराचे नांव

व्याकरणग्रंथ

१. पं. कवीश्वर व्यास

उर्फ भास्करभट्ट बोरीकर	महाराष्ट्र भाषाभाष्य	जयवा
	सुभाष्य	जयवा
	भाषाघोष	जयवा
	भाषा निबंध व्याकरण	अनुपत्तव्य

२. पं. आनेराज व्यास/बास

उर्फ गोपाळपंडित-अनंतपंडित	लक्षणरत्नाकर
---------------------------	--------------

३. पं. भीमाचार्य

१. नामविभक्ती

२. पंचवार्तिक

४. पं. विश्वनाथ वर्धनस्थ बीडकर

ध्यानामृतस्लोत्र

परिशिष्ट - २पं. भीमाचार्यचे लेखन

पं. भीमाचार्यच्या एकोणतीस ग्रंथांपैकी संशोधन करताना उपलब्ध झालेली त्याच्या ग्रंथांची नोंदवे -

१. लक्षणरत्नाकर भाष्य
२. दिनकर प्रबंध
३. दत्तात्रय प्रबंध
४. धाराबिंब संज्ञिक
५. महाराष्ट्र सुबोधिनी
६. "धनंजयकोशा"वरील टीका
७. "अंताक्षरी"वरील टीका
८. कृष्णपूर महात्म्य
९. श्री चक्रधरस्तोत्र
१०. मार्गमंजिरीस्तोत्र
११. मार्गप्रभाकर
१२. गद्यराज
१३. लक्षणसारोद्धार
१४. सिद्धांतसार
१५. पदार्थदीपिका
१६. निस्कत प्रकरणवश
१७. नामविभक्ती
१८. पंचवार्तिक
१९. मूर्त्तिज्ञान
२०. मुक्तामाला
२१. नाममाला
२२. स्मरणमाला
२३. प्रसादमाला
२४. सुभाषिते.

परिशिष्ट - ३

पं. भीम्बाचार्यच्या पोथीची सकळ तिपी-छायाप्रत

२१

प्रांग.

९

॥२२॥ वृन्दवानीयसंकल्पांपांभान्नगाठनं अ
याग्रेमत्रप्रकृतिगठनामन्त्रयाअथजेवप्रमत्रव्याख्यापा
उमा॥॥मत्रमध्यभवत्रतेपवित्रं गत्रासुधाडिलोविष्णु
त्रियत्रहयः च यत्संवाद गदव दृश्या हया त्रियत्रप्रमत्र
मिवः २३: लः राजभवत्रव अशा व्रत्पदात् ॥ २४ प्रवर्त्तम
गाठनः ॥ सम्यादाअथा जयिच ॥ २५ उत्रामन्त्रमध्यटमा चातुर्ज
ममडिमध्यवडे: मः २६ देशं च जीयते गते वेनपकोऽसर्वाणि म
त्रिवः २७: अऽविवः २८ प्रकोऽवार्तन्त्रः २९: ॥ २१० मत्रापद्मवा
जिक्षेऽः ॥ धपनः धावयः ॥ प्रथमनः ॥ अद्वावान्त्रयः ॥ २११ इव प्रथम
विनाऽः ॥ रघुपनः ॥ राघवणा विद्युत्पणीवायोणि उत्तरः ॥ २१२ प्रथम
मः २१३ चडायेमन्त्रः ॥ धपणा विलः ॥ धपणा चामराजायाम
गा: ॥ दोधपनारिः ॥ २१४ धपनाचामराजायामरिः ॥

ગુજરાતી નવીની નાયદેશ નામ -

2) $g(x) \rightarrow 41.5$.

- वाकम-दिगम्बाची गोष्ट -

एक गडी एका यजमानाजवळ चाकरीस राहिला. तो केवळ नांवाचा मात्र गडी होता. धन्याच्या नांवाची देखील चौकशी करण्याची त्यास जरुरी वाटली नाही, इतका तो अडाणी होता. एके दिवशी त्याच्या यजमानाने त्याला आपल्याबरोबर घेतले व यजमान घोडयावर बसून आणि तो गडी पायी, अशा रितीने ते चालले. यजमानास जावयाचे तेथे गेल्यावर यजमानाने घोडयाचा लगाम त्या गडयाच्या हाती देऊन, त्यांस रस्त्यावर उधे राहण्यास सांगितले, आणि आपण दुसरीकडे गेला. इतक्यांत समोरुन एक उंट आला व त्यामुळे घोडे बुजले आणि त्या गडयाच्या हांतून निस्टले. लगाम मात्र त्याच्या हाती राहिला. गडयाला यजमानाचे, उंटाचे, घोडयाचे आणि लगामाचेही नांव माहित नसल्यामुळे, त्याने जवळ असलेल्या एका मनुष्याबरोबर यजमानासं निरोप पाठविला की, ऐला सांग, पैला वाकम आले. दिगम गेले. आणि ठीकटवळे हाती राहिले.

ही वाकम-दिगम्बाची गोष्ट उदाहरणार्थ "पंचवार्तिका" त आलेली आहे. त्याचा आशय मनुष्यास योग्य भाषाज्ञान नसले म्हणजे त्याची जशी "वाकम-दिगम्बाची परि" अवस्था होते, हे सांगण्याचा आहे.

ऐला	- अलीकडचा (गृहस्थ)	पैला	- पलीकडचा (यजमान)
वाकम	- वांकडा (उंट)	दीगम	- घोडा
ठीकटवळे	- लगाम		

याप्रमाणे वरील शब्दांचे अर्थ आहेत.

— — —

- प्रास्त्राविक दोन शब्द -

" न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. "

हया भगवंतोवितवर विचार केला असतां निर्विवाद सिद्ध होते की, ज्ञान हे मनुष्याचे परम ध्येय आहे. ते (ज्ञान) शास्त्र द्वारा आणि शास्त्रावगम वाणी द्वारा होऊं शकते, करितां वाणी-संस्कार होणे क्रमप्राप्त आहे असे म्हणाणे वावगे होणार नाही. म्हणूनच शाकटायन, गार्घ, शाकल्य, पाणिनि, कात्यायन, पतंजलि, यास्क, आदि महर्षींनी आद्य संस्कृत भाषेचे व्याकरण निर्माण केले होते. त्यांकेच अनुसरण करून महाराष्ट्र-भाषाभिमानी श्रीभीष्माचार्य महानुभाव यांनी आपल्या पवित्र महाराष्ट्र भाषेवर "पंचवार्तिक" नांवाचा हा व्याकरण ग्रंथ 13 व्या शतकांत लिहिला आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या प्रच्छन्न दशोत आधुनिक बहुजन समाजाची समजूत होती की, इंग्रजी शिकवणीनेच यशस्वी भाषेचे व्याकरण संस्कार करण्यांत आले. परंतु शनैः शनैः हया समजुतीचा - हास होत चालला आहे.

पट्टा-पुरातत्व जिज्ञासु कै. वि. ल. भावे हे सदर ग्रंथाची प्राचीन हस्तलिखित प्रत पाहून आपल्या महाराष्ट्र-सारस्वताच्या तृतीयावृत्तीच्या 210 पृष्ठावर लिहितात की, "हे ग्रंथ पाहिले असतां इंग्रजी अंमलामुळे व अंमलानंतर मराठी भाषेला कोशा-व्याकरणादि संस्कार घडले अशी समजूत साफ सोडून देणे भाग आहे."

कै. भाव्यांच्या या लेखावरून स्पष्ट होत आहे की, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर अम्.अ. पी.एच.डी. यांनी जे आपल्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या 17 व्या भागाच्या 28। पृष्ठावर फडके गंगाधर शास्त्री यांना "आद्य मराठी व्याकरणकर्ता" असे लिहिले ते अगदी विचारणीय आहे. समालोचनात्मक दृष्टीने पाहतां, श्री भीष्माचार्यांच आद्य मराठी व्याकरणकर्ता असे म्हणाणे अतिशयोक्ति कोटीत जाणार नाही.

कै. लो. टिळक यांनी केसरीचे उपसंपादक दत्तोपंत लिमये यांस आद्य मराठी व्याकरण म्हणून सदर ग्रन्थाची प्रत लिहावयास सांगितली होती, परंतु आमच्या प्राचीन रहस्यागोप्याभिमानी महंतांनी ग्रंथान्तर्गत ब्रह्मविद्यासूत्रांची उदाहरणे सांगण्याचे नाकारल्यामुळे केवळ निरुदाहरण प्रतच त्यांनी केली. ही अपूर्ण म्हणून लोकमान्यांनी छापीली नाही. ही प्रत सद्यः भाव्यांच्या आश्रमांत विद्यमान आहे. अस्तु.

ग्रंथकर्त्त्वाचे जन्म (पं. भीष्माचार्यांचे) सारस्वत ब्राह्मण कुळांत असून काशी ही यांची जन्मभूमि होती. यांच्या पित्याचे नांव विश्वेशाराचार्य होते. यांच्या कुळ परंपरेत विद्यादेवीची सेवा निरंतर होत असल्यामुळे तिच्या प्रसादाने आचार्य ही उपाधि कुलंगत होती. हे बालक असतानांच यांचे पिता योगक्षेम वृत्ति करितां देवगिरी येथे रामदेव राजाचे प्रधान क्षेमादिपंत उर्फ हेमाडपंत यांच्याजवळ सहकुंदुंब येऊन राहिले. हेमाद्रिपंत उर्फ हेमाडपंत बहुश्रुत विद्वान असल्यामुळे त्यांच्या संनिधिस अनेक पणिंत राहत असत, त्यांपैकी पंडित बोपदेवाजवळ विश्वेशवराचार्यांनी आपल्या भीष्मास विद्याध्ययनासाठी ठेविले. "पणिंता" पासूनच भीष्म हे

आचार्य कोटीत भणले भेले. पणिंत बोपदेवाने श्री चक्रधर शिष्य विप्रनागदेवापासून परमेश्वर मंत्राची दीक्षा घेतली. पुढे कांही दिवसानंतर यांनी महात्मपंथाचे अनुसरण करून ज्ञानवृद्ध श्री न्याय व्यासापासून संन्यास आश्रम स्वीकार केले. असा यांचा इतिवृत्त गुरुपरंपरेने ऐकत आहे. स्वतः त्यांनीही स्वकृत 'मुक्तमाला' ग्रंथात आपला थोडासा परिचय दिला आहे.

"विप्रनागनाथाः मुनिनागदेवेः दृढाविले भावेः ज्ञानरोपां ॥२१॥ विप्रे नागदेवेः मुनि बोपदेवांः हाच ज्ञान ठेवाः निरौपैला ॥२२॥ बोपदेवा मुख्येः मज पै श्रवणेः जाले हे गहनः ज्ञान मायेः ॥२३॥ कै. भाव्यांनी महाराष्ट्र सारस्वतांत चौदाव्या शताब्दीत आद्य भीष्माचार्याचा उल्लेख केला आहे. परंतु तो असंगत आहे. कारण आचार्य रामदेवाचे समकालीन होत, आणि रामदेव राजा ।३ व्या शतकांत विद्यमान होता. त्याचा राज्य गेल्याचा काळ एका महानुभावीय जुनी पोथीवर दिला आहे :-

"शाके सप्त शशि द्विभू परिमिते संवत्सरे मन्मथे।

मासे फालगुनिके तिथी प्रतिपदे शुक्ले च मन्दे दिने।।

म्लेच्छे शास्त्र अलावदीत रिपुणा भद्रो गृहीतस्तथा।

श्रीमत् देवगिरो स्थितस्य नृपते रामस्य राज्यं गतम् ।।

यावरुन ।३ वी शताब्दीत आचार्याचा विद्यमान काळ ठरतो. महात्मपंथात आल्यावर आचार्यांनी ग्रंथकर्तृत्वाकडे अतिशय प्रवृत्तिं झाली. संप्रत यांच्या ग्रंथकर्तृत्वाकडे संबंध ठेवणारे गद्यराज स्तोत्र (), मार्ग प्रभाकर, निरुवत, मुक्तमाला, नाममाला, अवतारमाला सुभाषितांतागरी टीका, लक्ष्मणरत्नाकर टीका, गीतगोविन्द टीका, संकेतभाष्य (), आदि मराठी ग्रंथ आणि सिद्धांतपताका, दिनकर प्रबंध, पदार्थदीपिका आदि संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथावरुन यांची बहुश्रुतता, उत्साहप्रियता आणि ग्रंथ कर्तृत्वशक्ति किती होती याची कल्पना पुरातत्वविज्ञानीच करावी. पुढे ही यांच्या गादीप्रतिष्ठेवर प्रतिष्ठित पुरुषांचीही ग्रंथकर्तृत्वाकडे ओढ अधिकच राहिली. प्रस्तुत ग्रंथावरुन दिसून येते की, आचार्याची श्री चक्रधरोपदिष्ट ब्रह्मविद्या तत्वमध्येही विशेष निपुणता होती. यांनी सूत्रांचे पर्यालोचन अतिसूक्ष्म दृष्टीने केले होते. महाराष्ट्र भाषेचे याथातथ्य कायम राहून महात्मजनांस बहुमतत्वाचे यथार्थतः ज्ञान होत रहावे, आणि शिक्षण परिपाटी योग्य रीतीने चालत रहावी या उद्देशानंच लेखकाने प्रस्तुत ग्रंथ लिहिण्याचे श्रम घेतले असावेत. म्हणूनच उदाहरणाकरिता ब्रह्मविद्यांतर्गत सूत्रच यांनी घेतले आहेत.

सदर ग्रंथात सूत्रलक्षण, सुत्रप्रकृतिलक्षण, सूत्रकारक लक्षण, सूत्रव्याख्यान लक्षण हे चार अंश आचार्याच्या कल्पनेचे आहेत. आणि पंचम सूत्रस्वरूप लक्षणांतील ३२ लक्षणांची कल्पना पारमांडल्यान्नाय संचालक पंडित उर्फ अनंत मुनि व्यास यांनी केली होती, त्या बत्तीस लक्षणांवर आचार्यांनी लक्षणरत्नाकर नांवाची विस्तृत टीका स्वतंत्र रूपाने लिहून त्यांचा सारगर्भित्तार्थ सूत्रस्वरूप लक्षणांत जोडला आहे. यांच्या सूत्र

लक्षणांत आणि वैयाकरणांच्या 'अल्पश्चारमसीदिग्दं सारपद्विश्वतो मुखम्। अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रं विदो विदुः' या सूत्र लक्षणांत कांहीच भेद नाही. नमांत आणि क्रियेत जे द्विवचन दिले आहे ते संस्कृताचे अनुकरण मात्र आहे. परंतु चालू मराठी भाषेत द्विवचनांचा उपयोग उघड रीतीने कोठेही आढळत नाही. कृदन्ती आधि तथिदती प्रत्यय, समास आणि संधि यांचे स्वतंत्र प्रकरणरूपाने वर्णन न करून गौण रूपाने केले आहे, कारकांचे वर्णन वैयाकरणांस अनुसरून आहे, सूत्र प्रकृतिचे दहाही प्रकार वैयाकरणांचे घेतले खरे, परंतु त्यांचे बहुतेक लक्षण वैयाकरणांहून भिन्न आहेत. याप्रमाणे यांनी वैयाकरणांस अनुसरूनहि क्वचित् स्वातंत्र्य दाखविले आहे. वचन, वाक्य, प्रकरण, महावाक्य, पैडी, यांची कल्पना केवळ स्वतंत्र आहे. क्रियापदांचे वर्णन संशोप रूपाने केले आहे. किंबहुना आचार्यांनी या व्याकरणाद्वारे महाराष्ट्र भाषेने संस्कृताची जेष्ठात्मजा ठरवून दिली आहे. अहह, हे किती महाराष्ट्र भाषेचे पक्षाभिमानी होते, व ब्रह्मविद्या शास्त्रांत यांची केवढी साभिनिवेश दृष्टि होती, हे निरपेक्ष बुद्धीच्या वाचकांच्या लक्षांत येईल्य. याचप्रमाणे यांचे कृतिजन्य ग्रंथ अगदी पाहण्यासारखे आहेत.

सदर ग्रंथाच्या ब-याच जुन्या प्रत्यांवर अनेक ठिकाणी निरनिराळे पाठभेद होते, त्या सर्वांची एकवाक्यता करून ही प्रत लिहिली आहे.

"आद्य मराठी व्याकरण" म्हणून हा ग्रंथ महाराष्ट्रभाषारसिकांच्या सेवेत भेट या नात्याने सादर उपस्थित करित आहौं. आशा आहे की, रसिक वाचक निरपेक्ष बुद्धीने आचार्यांच्या विद्वत्तेची समालोचना करतील.

संस्थान श्री देवदेवेश्वर

माहूर

श्री दत्तराज महानुभाव

श्री चक्रघरः शरणम्

- पंचवार्तिक -

प्रतिज्ञा :- सूत्रलक्षणमेवं च सूत्रगृत्तिलक्षणम्।
 सूत्रकारकमेवं च सूत्रव्याख्यानलक्षणम् ॥ १ ॥
 सूत्रस्वरूपमेवं च कथितं शास्त्रवेदिभिः।
 पंचवार्तिकमेतद्यः पठेत स पण्डितो भवेत् ॥ २ ॥

१. सूत्र लक्षण

आतां प्रतिज्ञेसि अनुसरौनि प्रथम "सूत्रलक्षण" सांकेतिकाः ---

अल्पाक्षरे असंतदिग्दे सारवंते विश्वतोमुखे सार्थके निर्दोषे जेही प्रयोगे अर्थज्ञानु सूत्रिजे (मुद्रिजे) तेआ प्रयोगाते सूत्र ऐसे भणिजे.

तेआं सूत्रांचे च्या-ही भेद (१) वचन (२) वाक्य (३) प्रकरण (४) महावाक्य.

तीनि पदांचे सूत्र ते वचन बोलिजे. सा वचनांचे सूत्र ते वाक्य बोलिजे. बारा वाक्यांचे सूत्र ते प्रकरण बोलिजे. बारा प्रकरणांचे सूत्र ते महावाक्य बोलिजे.

तेचि केवी ? ना -- भाष्यकारे भणितले : --- "एके दो शब्दे आचारा विचाराचा निर्वच कीजे ते वचन बोलिजे : दो चौ वचनांचा समुच्चयो ते वाक्य बोलिजे : सातां पांचा वाक्यांचा मेळावा ते प्रकरण बोलिजे : सातां पांचा प्रकरणांचा बांधा तें महावाक्य बोलिजे : शब्दे भणिजे पदे.

आतां वचनांचे भेद सांगता असीजे. वचनांचे तीनि भेद. (१) एका पदांचे वचन (२) दोनि पदांचे वचन, (३) तीनि पदांचे वचन. "कृपाळू" "निरालंबी" एवमादिके सूत्रे एकपदी वचनांची उदाहरणे जानिजैति. "आनंद तो" "व्रृग तो" "आत्मज्ञानं मोक्षं" एवमादिके द्विपदी वचनांची उदाहरणे जानिजैति. "जो जन्मक्षेपी" "आनंद शब्दे ईश्वरु बोलिजे" एवमादिके सूत्रे त्रिपदी वचनांची उदाहरणे जानिजैति.

१. वचन विचार -- पदे व पदभेद

वचन प्रत्यभिज्ञा पद ओळखी वाचौनि न होएचि भणीनि आधी पद ओळखी होआवीचि लागे.

तियेचि पदे, सलिंग, अलिंग, क्रिया, ऐसी त्रिविधे असति.

जातिद्योतक होआौनि अत्याज्य ते लिंग तेने मुक्ति ते सलिंग, लिंगाच्ये तीनि भेद असति.

(१) पुल्लिंग, (२) स्त्रीलिंग, (३) नपुसकलिंग. यथा: -- देव, देवी, देव एवमादि.

सलिंग पदांच्ये तीनि वचने असति (१) एकवचन (२) द्विवचन (३) बहुवचन यथा: -- "देव

"आला" एथ एकत्व असे भणीनि एकवचन, "देव आले" एथ द्वित्व बहुत्व असे भणीनि द्विवचन बहुवचन, तेचि द्वित्व बहुत्व प्रकरण वशे जानिजे, "देवी आली" एथ एकत्व असे भणीनि एकवचन, "देविआ आलिआ" एथ द्वित्व बहुत्व असे भणीनि द्विवचन, बहुवचन, तेचि द्वित्व बहुत्व प्रकरण वंशो जानिजे, "देवउदैले" एथ एकत्व असे भणीनि एकवचन, "दैवे उदैली" एथ बहुत्व असे भणीनि द्विवचन, तेचि द्वित्व बहुत्व प्रकरण वशे जानिजे.

तियेचि सलिंग पदे द्विविधे. (1) नाम, (2) सर्वनाम, तियेची यथासम्भव द्विविधे, (1) केवळ, (2) संयुक्त.

एकचि पद ते "केवळ" पद. दो कं बहुतां पदांचा एकी अर्था मेळावा ते "संयुक्त" पद. "परमेश्वर एकु आति" इये सूत्री "एकु" हे सर्वनाम केवळ पद, आन "परमेश्वर" हे संयुक्त (परम+ईश्वर) पद.

इये दोनि पदी सातीही विभक्ति आ वर्तति असति. "एकां प्रैम संचरैति" एथ "एकां" इये केवळ पदी द्वितीया, आन "परमेश्वराते चिंतिता परमेश्वरा सारिखा होए" एथ "परमेश्वराते" इये संयुक्तपदी द्वितीया. एवमादि साती विभक्तिआंची उदाहरणे जानिजेति.

(अ) केवळ पदे कृदन्ती प्रत्यय करौनि कं तद्धिदती प्रत्यय करौनी सिध्द होताति. भणीनि प्रसंगवशे कृदंती प्रत्यय आन तद्धिदती प्रत्यय निरैपजिताए.

कृदन्ती प्रत्यये

कृदन्ती प्रत्यये धातु पासौनि होताति.

- अ) जीवु, हर, देव, जय, प्रवाह, त्यागु, विभागु, प्रसाद, भाव, संचय, रोग, प्रपंचु, मंत्र, इन्द्र, चन्द्र.
- अक) कारक, बाधक, साधक, शोधकु, वेधकु, भजकु, जनक, रक्षक, पालक, स्थापक, बौधकु, हिंसकु, घातक, व्यापकु, ज्ञानकु, द्रकवकु.
- अन) स्थान, पचन, पावन, दान, मान, पान, ज्ञान, ध्यान, पतन, करण, कारण, वचन.
- अना) प्रार्थना, रचना, वेदना.
- इन) अनुयायी, शोषशायी, अर्थी, आकांही.
- उ) भिक्षु, जिज्ञासु
- तु) दाता, जाता, भोक्ता, वक्ता, कर्ता, नियन्ता.
- ति) भक्ति, मुक्ति, शक्ति, उक्ति, प्रीति, सृष्टि, गति, रति, मति, बुद्धी, विकृति, प्रकृति, प्राप्ति.
- त्र) शास्त्र, पात्र, स्तोत्र.
- त) आप्त, प्राप्त, कृत, पतित, रचित, व्याप्त.
- य) कार्य, त्याज्य, भज्य, वंद्य, पूज्य, खाद्य, पेय, चोक्य, लेहय, भोज्य.

मान)	यजमान.
अनीय)	करणीय.
तव्य)	दातव्य, कर्तव्य.
वर)	ईश्वरु

एवमादिके सोदाहरण कृदन्ती प्रत्यये जानिजे.

तथिदत्ती प्रत्यये

तथिद ती प्रत्यये नामापासौनि होताति.

भावी	ता. प्रसन्नता, देवता, एकता. त्व. देवत्व, तिर्फवत्व, नित्यत्व, व्यापकत्व, मनुष्यत्व. य. धैर्य, पातिव्रत्य, ऐश्वर्य, सौदर्य, औदार्य, लावण्य, सौभाग्य.
ता.	जनता
आलु.	दयालु, श्रद्धालु, कृपालु.
मत्.	भक्तिमान, बुधिमान, मतिमान, शवधावान्, ज्ञानवान्, विद्यावान्.
मात्र.	पुरुषमात्र
इन्.	ज्ञानी, प्रमादी, अभिमानी.
धा.	अष्टधा, द्विधा.
तर.	शुभतर, साधुतर, शुक्लतर.
तम्.	शुभतम, साधुतम, शुक्लतम.
वत्.	अमृतवत्.
क.	आत्मक, भिक्षुक.
अ.	वासुदेव, शांभव, पांडव, कौरव, राघव, गौरव, लाघव, दैव.
य.	दैत्य, आदित्य.
इक.	कायिक, वाचिक, मानसिक.

एवमादिके सोदाहरण तथिदत्ती प्रत्यय जानिजे.

(आ) संयुक्त पदे समार्थे करौनि कां संधिकरौनि सिध्द होताति भणौनि समान आन संधि निरुपिजताए.

- समाप्त -

समाप्ताचिये च्या- ही भेद असति. १. अव्ययीभाव, २. तत्पुरुष, ३. बहुव्रीहि, ४. द्वन्द्व.

१. जेथे पूर्वपदाचा अर्थ प्रधानु असे ते आते "अव्ययीभाव" भणिजे. "यथोचित", "यथाशक्ति" एवमादि शब्दी अव्ययीभाव समाप्त जानिजे.
२. जेथे उत्तरपदाचा अर्थ प्रधानु असे ते आते "तत्पुरुष" भणिजे. तोचि तत्पुरुष विविध जानिजे.
 (१) विभक्ति तत्पुरुष, (२) कर्मधारय, (३) द्विगु.
 (१) सर्वशक्तियुक्त, एतत्सहित, जीवप्रपंचाव्यतिरिक्त, परमेश्वरप्रवृत्ति, मायावेष, एवमादि प्रयोगी विभक्ति तत्पुरुष जानिजे.
 (२) परमेश्वर, महावाक्य, महाराज, बद्धमुक्त, इये प्रयोगी कर्मधारय जानिजे.
 (३) त्रिभुवन, अष्टांग, एवमादि प्रयोगी द्विगु समाप्त जानिजे.
३. जेथे अन्य पदार्थ प्रधानु असे ते आते "बहुव्रीहि" समाप्त भणिजे. "अनंत शक्ति परमेश्वर", "पीतांबरी हरि" एवमादि प्रयोगी बहुव्रीहि समाप्त जानिजे.
४. जेथे उभय पदांचा अर्थ प्रधानु असे ते आते द्वन्द्व समाप्त भणिजे. "सच्चिदानन्द" "हरिहरब्रह्मा", "जीवप्रपंच", एथ द्वन्द्व समाप्त जानिजे.

इये द्वन्द्व समाप्ती कवन पूर्व योजिजे आन कवन पद पश्चात् योजिजे याचे ही नियम असति.

तियेची ऐसी: -- (१) "पूज्यपद पूर्व योजिजे" (२) "इकारान्त आन उकारान्त शब्द पूर्व योजिजे." (३) आन अल्पस्वर शब्द पूर्व योजिजे.

"सच्चिदानन्द" येथे "सत्" पूज्य असे भणौनि ते आते पूर्व योजिले असे, "हरिहरब्रह्मा" एथ हरि शब्द इकारान्त असे भणौनि ते आते पूर्व योजिले असे, "जीवप्रपंच" एथ जीव-शब्द अल्पस्वर असे भणौनि ते आते पूर्व योजिले असे.

एवं समाप्त जानिजे.

- संधि -

इ - भिन्न स्वरवर्ण पुढे असतां मागील "इ" "य" त्वाते पावे.

यथा : -- आदि + अन्ती = आद्यन्ती.

उ - भिन्न स्वरवर्ण पुढे असतां मागील "उ" "व" त्वाते पावे.

यथा : -- तालु + ओष्ठ = ताल्वोष्ठ.

अ - पुढे इ असतां दोनि मिळौनि "ए" कार होए.

यथा : -- परम + ईश्वर = परमेश्वर

अ पुढे उ असतां दोनि मिळौनि "ओ" कार होए.

यथा : -- फल + उपभोग = फलोपभोग

अ पुढे ऋ असतां दोनि मिळौनि "अर्द" होए.

यथा : -- राज + ऋषि = राजर्षि.

अ पुढे अ असतां दोनि मिळौनि दीर्घ "आ" होए.

यथा : -- विद्या + आनंद = विद्यानन्द.

इ पुढे इ असतां दोनि मिळौनि दीर्घ "ई" होए.

यथा : -- कवि + ईश्वरु = कवीश्वरु

उ पुढे उ असतां दोनि मिळौनि दीर्घ "ऊ" होए.

यथा : -- वस्तु + उपदेश = वस्तूपदेश

पदान्तीचे आ "त" कारासि "द"कार होए. ह, य, व, रु, ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ आन स्वर पुढे असता.

यथा : -- चित्+आनंद = चिदानन्द, चरत्+भैक्ष्यम् = चरेमैक्ष्यम्, यत् + दृक्ष्यते = यद्दृश्यते.

इकारादिस्वरोत्तरील विसर्ग रेफाते पावे, स्वर आन ग, घ, इ, ज, झ, ड, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म, य, रु, ल, व, ह पुढे असतो

यथा : -- प्रकृतिः + अहम् = प्रकृतिरहम्, जिज्ञासुः + उतम् = जिज्ञासुरुतमः

अकारोत्तरवर्ति विसर्ग "ओ" त्वाते पावे. अ स्वर अ, न, ग, घ, ड, ज, झ, ड, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म, य, रु, ल, व, ह पुढे असतां.

यथा : -- विरागः + वैराग्यम् = विरागैवैराग्यम्, तमः + निमग्नः = तमोनिमग्नः, समर्थः + धर्मम् = समर्थोमर्मम्.

पुढे त, थ असतां विसर्ग "स" काराते पावे.

यथा : -- रजः + तम् = रजस्तम्.

एवं संधीं जानत्वा.

सिद्धनामे कांड विशेषणे असति, आन कांड विशेष्ये असति, आन सर्वनामे केवळ विशेषणचि असति.

आता अलिंगपदं सांगिजताए. लिंग रहिते तिये अलिंगे तियेचि अव्यये चि, की¹, की², गा, आन, जरि, तरि, परि, मग, के, कां, एवमादिके अव्यये जानिजति.

1. "की" निश्चयवाचक यथा: "तुम्हां बोध आन बोधशक्ति ते येथीनिचि की गा:"

2. "की" अथवा वाचकयथा: "भक्तभेदे अनुभवी की अभेदे अनुभवि".

- क्रियापदे -

आतां क्रियापदे सांगता असीजे. क्रिया तिथा द्विविधा सलिंगा आन अलिंगा. गेला, गेली, गेले, एवमादि क्रिया सलिंगा बोलिजेति. आति, नाही, होए, न होए एवमादि क्रिया अलिंगा बोलिजेति.

सर्वांही क्रिया भूत, भविष्य, वर्तमान, इये काळी वर्तति. यावेगळे प्रेरणा, आशंसा, प्रार्थना, आन आशीर्वाद अर्थी ही प्रयोगे असति, तिये भविष्यान्तर्गत जानिजेति.

क्रियेचिये तीनि वचने असति. आन तीनि पुरुषे असति. एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, इये अनुक्रमे वचन पुरुष जानिजेति. "तो जातो" एथ प्रथम पुरुष जानिजे, "तु जात असि" एथ मध्यम पुरुष, "मी जातो" एथ उत्तम पुरुष जानिजे.

एकी क्रिया सकर्मका आन एकी अकर्मका.

जिये क्रियेचा फळ आन व्यापार भिन्न भिन्न स्थळी वर्तति असति तिये क्रियेते सकर्मक क्रिया भणिजे.

जिये क्रियापदांचे तीनि प्रयोग असति. क्वचित् कर्मणि, क्वचित् कर्तारि, आन क्वचित् भावे.

जेथे क्रिया कर्तानुसार असति तेथे ते आते कर्मणि प्रयोग भणिजे.

यथा : -- "पुरुषे धर्माधरु दीजे."

जिये प्रयोगी क्रिया कर्तानुसार असति ते आते कर्तारि प्रयोग भणिजे.

यथा : -- "सृष्टिमध्ये परमेश्वर अवतरति" "परमेश्वर जीवांते उद्धरिती."

जिये प्रयोगी क्रिया केवळ क्रिया घोतनार्थ असति ते आते भावे प्रयोग भणिजे.

यथा : -- "जीतेनि मृताचा धर्मी वर्तवै."

एवं वचन निर्वचन.

(2) वाक्य विचार

आतां वाक्यांचे भेद संगता असीजे.

वाक्याचे 15 भेद. (1) चौ पदांचे वाक्य (2) पांचा पदांचे वाक्य (3) सा पदांचे वाक्य (4) साता पदांचे वाक्य (5) आठा पदांचे वाक्य (6) नवा पदांचे वाक्य (7) दहा पदांचे वाक्य (8) अकरा पदांचे वाक्य (9) बरा पदांचे वाक्य (10) तेरा पदांचे वाक्य (11) चौदा पदांचे वाक्य (12) पंदरा पदांचे वाक्य (13) सोळा पदांचे वाक्य (14) सतरा पदांचे वाक्य (15) अठरा पदांचे वाक्य.

झेची उदाहरणे अनुकमे चि जानिजे.

- (1) "कृतयुगी आत्मोपास्ति हा धर्षु".
 - (2) "मग एकु अनुसरति एकु नानुसरति."
 - (3) "जड अजड चिञ्जड एवं विविध माया."
 - (4) "जीव प्रपञ्च व्यतिरिक्त सच्चिदानन्द-स्वरूप परमेश्वरु एकु आति तो सर्वशक्तियुक्त."
 - (5) "या परि योग्य होए ते आसि परमेश्वरु सामान्य ज्ञान-दान करीति."
 - (6) "नित्य केवळ अनाद्याविद्यायुक्त एकु आति ते जीवशब्दे बोलिजे."
 - (7) "नित्यत्व व्यापकत्व सर्वातीतत्व सर्वकर्तृत्व सर्वसाक्षित्व एवमादि अनंते धर्म बोलिजति."
 - (8) "ऐसिया माया पुराते स्वीकरीनि कर्मभूमिस्थितां मनुष्यदेहयुक्तां जीवां ज्ञानपर्यंत आपुला संबंधु देति."
 - (9) "सकलां ही विद्येचे साधन एथ ब्रह्माण्डी ब्रह्मविद्येचे साध्य साधन एथचि".
 - (10) "हे हाट चौहाट बोलावे परि एथौनि दीन्हले आविनु कवना ही घे ओऽधोको न ए"
 - (11) "राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्यागु याचि नवै संन्यासु की बाई."
 - (12) "भोजे आ, एथ अनुसरीने ना तरि ऐसि आ अधो परिचे आं वृक्षां होइ जालु मग अनंत काळु दुःख भोगिताचि असीजालु."
 - (13) "शक्तिशब्दे सकळां ही देवता सकळ ही गुण सकळ ही धर्म, ज्ञान, विज्ञान हे सर्व शक्तिशब्दे बोलिजेति."
 - (14) "सच्छब्दे ब्रह्म बोलिजे. चिच्छब्दे माया बोलिजे. आनंदशब्दे ईश्वरु बोलिजे. ब्रह्म माया ईश्वरु ऐसा त्रयंश परमेश्वरु एकु आति."
 - (15) "बाई, श्री उद्धवदेव आज्ञा भंगु करौनि आले तरि कर्ही ते आं अविधि जाहला? मा ईश्वराची आज्ञा ते ईश्वराचि ये कारणे भंगैली की."
- इये वाक्ये एके केवळे एके संयुक्ते.
- जेथे एकचि क्रियापद समग्रां पदांते व्यापी तें केवळ वाक्य.

यथा : -- "जीव-प्रपञ्च व्यतिरिक्त सच्चिदानन्द स्वरूप परमेश्वरु एकु आति."

एथ "आति" हे एकचि क्रियापद अवघे आं पदांते व्यापौनि वर्ते भणानि याते केवळ वाक्य जानिजे.

जेथे बहुतिये क्रियापदे आपुलाले आं पदांते व्यापिती ते संयुक्त वाक्य.

1. जिथे सूत्री क्रियापद नसे तेथे "असे", "आति", "असति", "होए", "होताति" या क्रियापदाचे अध्याहार जानिजे.

यथा : -- 'तुष्टला जन तरि विखो संपादिल, रुसला तरि प्राणां घटैल, भण औनि उभयतां जन-संबंधु त्याज्य. इये सूत्री, 'तुष्टला जन तरि विखो संपादिल येथ 'संपादिल' हे क्रियापद, एने आपुलाली पदे व्यापिली. 'भणऔनि उभयतां 'रुसलां तरि प्राणां घटैल' एथ 'घटैल' हे क्रियापद, एने आपुलाली पदे व्यापिली 'भणऔनि उभयतां जन-संबंधु त्याज्य' एथ हे क्रियापद, एने आपुलाली पदे व्यापिली.

एके संयुक्त वाक्ये दोनि प्रयोगां मिळौनि असति कां तीनि प्रयोगां मिळौनि असति एवं उत्तरोत्तरी वृद्धिक्रमु जानिजे.

तिथेचि वाक्ये वचनवल्पयोगां कां वाक्यवल्पयोगां कां वचनवाक्यवत् प्रयोगां मिळौनि असति.

वचनवत् दो प्रयोगां मिळौनि एक वाक्य यथा : -- 'चैतन्य देवता होए परि परमेश्वरु नव्हे.' एथ 'चैतन्य देवता होए' हा एक प्रयोग आन 'परि परमेश्वरु नव्हे' हा दुसरा प्रयोग. इये दोनि प्रयोगे त्रिपदी असति भणौनि वचनवत् प्रयोगाचे उदाहरण जानिजे.

वाक्यवत् दोनि प्रयोगां मिळौनि एक वाक्य यथा : -- 'हा गा देव कांई अनेक असति देव तो एकचि की.' एथ 'हा गा देव कांई अनेक असति' हा एक प्रयोग आन 'देव तो एकचि की' हा दुसरा प्रयोग, इये दोनि प्रयोगे अनुक्रमे छट्पदी पंचपदीअसति, भणौनि वाक्यवत् प्रयोगाचे उदाहरण जानिजे.

वचन वाक्यवत् दोनि प्रयोगां मिळौनि एक वाक्य. यथा : -- 'एथ श्रीकृष्णी त्रिविघ्नजन श्री प्रभुचा ठाई द्विविघ जन' इये सूत्री 'एथ श्रीकृष्णी त्रिविघ्नजन' हा एक प्रयोग, आन 'श्री प्रभुच्या ठाई द्विविघ जन' हा दुसरा प्रयोग. इये दोनि प्रयोगे अनुक्रमे चतुष्पदी त्रिपदी असति. भणौनि वचन वाक्यवत् प्रयोगाचे उदाहरण जानिजे. एवं त्रिप्रयोगी चतुष्प्रयोगी पंचप्रयोगी आदि वाक्यांचे उदाहरण जानिजेति.

जिये सूत्री पदाची न्यूनता भासे तेथ भीतरीचि आ भीतरी पूर्व पदानुरुद्धित कीजे, आन अध्याहारु कीजे. यथा : -- तुष्टला जन तरि संपादिल, रुसला तरी प्राणां घटैल, भणऔनि उभयतां जन-संबंधु त्याज्य. इये सूत्री 'रुसला तरि प्राणां घटैल' एथ ज न पदाची न्यूनता भासे भणौनि पूर्व प्रयोगी बोलिला जो 'जन' पद ते आची अनुवृत्ति कीजे. आन 'तुष्टला जन तरि विखो संपादिल' तरि कवनासि संपादिल? नां -- 'अनुसरले या पुरुषासि', तरि एथ 'अनुसरले आ पुरुषासि' याचा अध्याहारु कीजे. ऐसिया परि चतुर्विध सूत्री पूर्वपदानुरुद्धित आन अध्याहारु किजे.

एवं वाक्य निर्वचन.

(3) प्रकरण - विचार

आता प्रकरणाचे भेद सांगता असीजे.

प्रकरणाचे दहा भेद असति. (१) तीनि वाक्यांचे प्रकरण, (२) चौ वाक्यांचे प्रकरण, (३) पांचा वाक्यांचे प्रकरण, (४) सा वाक्यांचे प्रकरण, (५) साता वाक्यांचे प्रकरण, (६) आठा वाक्यांचे प्रकरण, (७) नवा वाक्यांचे प्रकरण, (८) दहा वाक्यांचे प्रकरण, (९) अकरा वाक्यांचे प्रकरण, (१०) बारा वाक्यांचे प्रकरण.

चौ पदां सासौनि जंव अठरा पदे तंव वाक्यांचे पंधरा भेद होताति. एका पदाचे वचन वर्जानि मग वचनाचे दोनि भेद ते ही प्रकरण सूत्री वाक्यवत् जानावी. ऐसे सतरा भेद असति. या सतरा भेदामध्ये भलातिये एके बारा वाक्ये ते आंचा मेळावा तें प्रकरण सूत्रपरि अष्टादश पदपर्यंत जिये सूत्रे असति तेथ ते न लघे.

तीनि वाक्यांचे प्रकरण सूत्र यथा : -- "पोरे आ एका कारणे सातां पाचांचा सासुखासु पाहिजे, मा विश्वाचा पति परमेश्वरु तेनेसि धरणे मांडिले, असे तरि जगाचा सासुखासु पाहिजे की. "

चौ वाक्यांचे प्रकरण सूत्र यथा : -- "मग जीव नाही तेचि एक गंधर्व नगराकार अनेकधा विकृति रची, ते आ माझी रीगे, तादात्मक होए, "विकृतिरहं" ऐसे बळो. "

पांचा वाक्यांचे प्रकरण सूत्र. यथा : -- "साकरी, शांभवी, शुद्धा, वेघवती, ब्रह्मा, विष्णु महादेव, शोषशायी या चौधांचिया ज्या-ही विद्या साकरी ब्रह्मे आची, शांभवी महादेवाची, शुद्धा विष्णुची, वेघवती शोषशायीची.

सा वाक्यांचे प्रकरण सूत्र यथा : -- "वसिष्ठ आनवी चिये प्रथम करणीची रिगवणी जाने ते आस्तव देह द्वन्द्वे निवतैलि, वरि मनोद्वन्द्वे न निवर्ततीचि, पुत्र वियोगे आडी दरडी वरोनि घाली, परि अभिमानिनी देवता वरचे आवरी, घरी मरौ नेदी. "

साता वाक्यांचे प्रकरण सूत्र. यथा : -- "लौकिक तें लौकिकी, वर्त, भौतिक ते अष्ट भौरवांचा ठांई वर्त, उपसंहाराख्य तें विश्वचैतन्याचा ठांई वर्त, लाभाख्य तें द्विध भक्ताचा ठांई वर्त, ज्ञानियाचा ठांई वर्त. "

आठा वाक्यांचे प्रकरण सूत्र. यथा : -- "हा गा, जन्माचिया कांई अनुपति आ पडलिआ असति, ऐसी अनंते जन्मे वाया गेली, एके महीलिये जन्मु दीन्हले. शिवनेआ दीन्हले, नुभनेआ दीन्हले, मा हे एक जन्मु एथ दीज्जे कां मा कांई होईल तें पाहिजो. " एवमादिके द्वादशां भेदी प्रकरण सूत्रे जानावी.

एवं प्रकरण निर्वचन.

(4) महावाक्य

आता महावाक्याचे भेद सांगता असीजे.

महावाक्याचे दहा भेद असति. (१) तीनि प्रकरणांचे महावाक्य, (२) चौ प्रकरणांचे महावाक्य,

(3) पांचा प्रकरणांचे महावाक्य, (4) सा प्रकरणांचे महावाक्य, (5) साता प्रकरणांचे महावाक्य, (6) आठा प्रकरणांचे महावाक्य, (7) नवा प्रकरणांचे महावाक्य, (8) दहा प्रकरणांचे महावाक्य, (9) अकरा प्रकरणांचे महावाक्य, (10) बारा प्रकरणांचे महावाक्य, या वरैते सूत्र नव्हे ते निरोपणाची मोकळीक जानिजे. सकळ महावाक्य सूत्रांचा संग्रहो बाहुल्ये अन्वयसूत्र पाठी असे.

साता पांचा प्रकरणांचा बांधा ते महावाक्य. याचा दुसरा अर्थ :-

सात पांच नामग्रहणे जिये वाक्यी असति तें महावाक्य बोलिजे.

यथा : -- "जीव प्रपञ्चव्यतिरिक्त". एवमादि पाठ अर्थ सूत्रांची एक वाक्यता असे. तेथ बारा वस्तुंचा नामग्रहण असे, तियेचि ऐसे : -- (1) जीव, (2) प्रपञ्च, (3) सत्, (4) चित्, (5) आनंद, (6) परमेश्वर, (7) शक्ति, (8) देवता, (9) गुण, (10) धर्म, (11) ज्ञान, (12) विज्ञान.

या महावाक्यांचे दहा भेद. तेचि तीनि नामापासौनि बारा नामा पर्यंत जानिजे. यथा : -- "आनंद, शक्तिये, शांभव". हे तीनि नामांचे उदाहरण जानिजे. एवं "ज्ञान, ध्यान, मंत्र, स्थावर", "वेघ, विद्या, ज्ञान, साधन, धर्म" इये अनुक्रमे चौ नामांचे तथा पांचा नामांची उदाहरणे जानिजेति.

प्रसंगवशी पैडी लक्षण सांगता असीजे.

"अवघे आ शास्त्राचा आवाका याते पैडी बोलिजे."

नित्यानित्यवस्तु विवेके करौनि अमुके अमोर्चके ऐसे जेने कथिजे तें शास्त्रु बोलिजे, अमुके मोर्चके अमुके अमोर्चके ऐसा शास्त्र निर्दारित दोषोवे आचा समुच्चयो जेनं यथार्थ उमटे तो अवाका बोलिजे. "सृष्टिमध्यं कवनें करणै मुंचिजेना एवमादि पूर्वाचिये उपदेशे अवघे आ शास्त्राचा अवाका उमटे भणौनि पूर्वीते पैडी भाणिजे.

"अवघे आ निरुपणाचा अवाका याते ही पैडी बोलिजे,"

"अवघे आ प्रकरणाचा अवाका याते ही पैडी बोलिजे."

एवं सूत्र लक्षण समाप्त.

2. सूत्र प्रकृति लक्षण

आतां सूत्र प्रकृति सांगता असीजे.

तरि सूत्र प्रकृति भणजे कांई? ना -- सूत्र रूपत्वे रचना साम्य असतां ही सूत्रांसि परस्परे जी विलक्षणता ती सूत्रांची प्रकृति जानिजे. यथा : -- "परा पश्यन्ती मध्यमा वैखरी" आन "चहुयुगी परमेश्वरु जीवांते उद्धरती" या दोनी सूत्रांची रचना साम्य असतां ही एक वाचा नाम भेदाचे ज्ञापक आन एक परमेश्वर

व्यापाराचे ज्ञापक असे. ऐसी विलक्षणता असि भणीनि सूत्र प्रकृतिचे ज्ञान होऊवेचि लागे.

सूत्र प्रकृति दशाधाः -- संज्ञा, परिभाषा, विधि, नियम, अतिदंश, अपवाद, विभाषा, निपात, प्रतिषेध, अधिकार, ऐसे सूत्रांचे दहा प्रकार असति. तियेचि वैय्याकरणी भणितले : --

*संज्ञा च परिभाषा व विधिनियम एव च
अतिदेशो पवादश्च विभाषा व निपातनम्
प्रतिषेधो धिकारश्च सूत्रं तदृशाधा विदुः*

संज्ञा सूत्रांचे लक्षण : -- साजात्यां वैजात्यां कां मिश्रां अनेकां वस्तुंची नामे एकत्र जेथ आळविजेति ते संज्ञासूत्र आन तेचि उद्देशा सूत्र जानिजे.

परा पश्यन्ती मध्यमा वैखरी एथ साजात्यां अनेकां वस्तुंची नामे असति. *लौकिक भौतिक उपसंहाराख्य लाभाख्य* एथ वैजात्यां अनेकां वस्तुंची नामे असति.

ज्ञान ध्यान मंत्र स्थावर एथ साजात्यां अनेकां वस्तुंची नामे असति. भणीनि इये संज्ञा सूत्रे जानिजेति.

परिभाषा सूत्रांचे लक्षण : -- शब्दांचे आ अर्थाचे ज्ञापकसूत्र ते परिभाषा सूत्र बोलिजे. *भणिजे*, *बोलिजे*, *भणजे*, *भणिजेति*, *बोलिजेति* ए ही क्रियापदे परिभाषा जानिजे. यथा : -- *सच्छब्दे ब्रह्म बोलिजे*. *चिच्छब्दे माया बोलिजे*, *आनंद शब्दे ईश्वरु बोलिजे*, *व्यतिरिक्त भणिजे वेगळा.*

लक्षण सूत्रे ही शब्दार्थांचे ज्ञापक होताति, भणीनि तियेही परिभाषा शब्दे आळविजेति. यथा : -- *नित्य श्रद्धा देवता*, *बद्धमुक्त जीव*, *नित्यमुक्त परमेश्वर*, *प्रपञ्च अनित्य*.

संख्याज्ञापक सूत्रे ही शब्दार्थांचे ज्ञापक होताति भणीनि तिये ही परिभाषा शब्दे आळविजेति. यथा : -- *बत्तीस लक्ष कृत्युग*, *कृत्युगी लक्षभर आयुष्य*, ऐसी विविधे परिभाषा सूत्रे जानिजेति.

विधि सूत्रांचे लक्षण : -- विधिरूपे कां निषेधरूपे जिये आचारसूत्रे तिये विधिसूत्रे भणिजति. *कीजे*, *करावा*, *करावी*, *करावे*, होआयावी-वे*, *त्याज्य*, *भज्य*, *पूज्य*, *सेव्य*, एवमादि कर्तव्याची ज्ञापके क्रियापदे जेथ असति तिये विधिरूपे जानिजेति. यथा : -- *नाम स्मरण कीजे*, *प्राप्तार्थाचा त्यागु करावा* *एथची सेवा ते भूता विरोधे करावी की गा*, *कौपीनु धारण करावे* तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरु होआवा की गा* एवमादि.

न कीजे, *न करावा*, *न होआवा*, *न होआवी*, *त्यजावा*, *सांडावा*, *वजावै*, एवमादि निषेधार्थाची ज्ञापके क्रियापदे जेथ असति तिये निषेधरूपे सूत्रे जानिजेति. यथा : -- *पचन पाचन न कीजे*, *विष्ण्याचा संग न करावा*, *आग्रहो परिग्रहो न होआवा* एवमादि.

नियम सूत्रांचे लक्षण : -- जिये विचार सूत्री 'करी', 'करवी', 'करिति', 'बोले', 'देति', 'घे', 'ने', 'आनी', 'असे', 'भेळे', 'उजळे', 'अवतरे' एवमादि क्रियापदे करौनि व वस्तुनियम, वस्तुस्वरूपनियम, वस्तुकारणनियम, कीजे तियं नियम सूत्रे भणिजेति.

वस्तुनियम यथा : -- 'अपमृत्यू एकु आति'.

वस्तुस्वरूप नियम यथा : -- 'स्त्रियाचा स्वरूपी आग्रहो एकु आति.'.

वस्तुकारण नियम यथा : -- 'अनंतशक्ति परमेश्वर सकळांसि ही विषयव्यवस्था करीति'.

वस्तुकार्यनियम यथा : -- 'अयोग्यासि योग्य करीति योग्यासि परमेश्वर ज्ञानु देति'.

अतिदेश सूत्रांचे लक्षण. जेथे दृष्टांत प्रधानु असे ते अतिदेश सूत्र भणिजे. यथा :- 'त्यागु जैसा खोई योईचा,' 'वैराग्य जैसा भर्तुहरीचा,' 'जैसा तुळा श्वानसूकरचा विष्णो तैसा इंद्रादिकां तुमचा,' 'उद्धरण ते मनुष्यावतारीचि आति परि तेथिचा विशेष परब्दशयत्वी प्रात्प करणे आति जैसा आतुलांचा.' एवमादि जेतुले ही चाकारान्त दृष्टांत सूत्रे सर्व ही अतिदेश सूत्रे जानावी.

अपवाद सूत्रांचे लक्षण. एकाची निंदा एकाची प्रशंसा जिये सूत्री असे ते अपवाद सूत्र बोलिजे. यथा :- 'अलेआ पसि कोरज चांगु.' 'देवासि पढिअे तेआ पसि देव पढिअे ते नीके' 'ज्ञाना पसि प्रेम उतम' 'राजसा पसि तामसु अखटा' एवमादि पंचमी विभवितचेनि योगे अपवादसूत्रे जानिजेती.

विभाषा सूत्राचे लक्षण :- 'जेथे अंती संबोधन, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्ठी, सप्तमी, कां अव्यये असति, तिथे विभाषा सूत्रे जानिजेति.

अनुक्रमेचि उदाहरणे :-

- अग्निवेनि संबंधे वातश्रलेष्मा न बधिति की गा मंडली का '
- एके रोमेचा ठाई सहस्र विचवाची वेदना त दुःख देहांती जीवासी.'
- एथीचे तं सकळ ही एथची आचि प्रवृत्ति '
- क्रयंशा हे निरोपावे आ दोऱे भणिजतु असीजे ते सकळाचे ज्ञान हो आवे आं.'
- ईश्वरापासौनि विद्या होए कां विद्यावंतापासौनि.'
- जीवेश्वरां स्वाभिमृत्या संबंधु हा जनादिवा '
- जेचि भान ब्रह्मांडी तेचि पिण्डी '
- हा गा तु म्हा विषयत्व लागौनि ठाकले मा '

निपात सूत्राचे लक्षण :---

जे आ वांचौनि जे अनुपपन्न आति ते आची अनुपपति वारवेआ जेथे पदाचा कां वाक्याचा निपतन होत असे ते आते निपात सूत्र बोलिजे. तेचि निपात कर्तृपद असौनि क्रियापदाचा अभावी कां दृष्टांत असौनि

दार्ष्टनिकाचा अभावी जानिजे. "कृतयुगी आत्मोपास्त हा धर्म. " एथ "धर्म" हे कर्तृपद असे परि "असे" या क्रियापदाचा अभाव जानिजे.

"तल्लील हानितले आ वरचील पडे उतरुंडी गडबडी" एथ दृष्टांत असे परि दार्ष्टनिक नसे.

प्रतिषेध सूत्राचे लक्षण : - आचारसूत्र व्यतिरिक्त "नाही", "नव्हे", "नेविजे", "न पविजे", "न मिळे", "न होति" एवमादि निषेधज्ञापक क्रियापदे जेथे असति तिथे प्रतिषेध सूत्रे बोलिजेति. "कलियुगी विद्यावन्तु नाही" "शोषशायी देवता होए परि परमेश्वरु नव्हे" "ने निजे श्री प्रभुची लीळा" चहुयुगीचा धर्मा परमेश्वरु ने. निजे न पविजे" एवमादि प्रतिषेध सूत्रांची उदाहरणे जानिजेति.

अधिकार सूत्राचे लक्षण : -- जिये प्रथम सूत्रीचे अधिकृत पद द्वितीय सूत्राचे आं अर्थात्ताणी संबंधिने ते अधिकारसूत्र बोलिजे. यथा : -- "नित्य व्यापक परमेश्वर" हे प्रथम सूत्र, आन "अप्रभेयु" हे द्वितीय सूत्र, प्रथम सूत्री असलेले आ "परमेश्वर" या अधिकृत पदाचा संबंध द्वितीय सूत्रासि असे, भणौनि "नित्य व्यापक परमेश्वर" हे अधिकार सूत्र जानिजे.

परमेश्वरे श्री चक्रघरे द्वादश प्रकरण सूत्रे तथा इतरे ही प्रकरण वशे वेगळाती निरापिली असति. ते आ माझी एकाचे आ अंती क्रियापदे असति, कवनांचे आ अंती सप्त विभक्त्यंत पदे असति, कवनांचे आ अंती अव्यये असति ऐसि विविध सूत्र प्रकृति असे. इये त्रिविधा सूत्र प्रकृति माझी दशाविध सूत्र प्रकृति भेदे सकळे ही सिद्धान्त सूत्रे जानावी. मग ते आ माझी विधिसूत्रे प्रतिषेध सूत्रे नियम सूत्रे सर्वत्र क्रियापदे करौनि युक्त असति.

परिभाषा सूत्रां चि-आ तथा अपवाद सूत्रांचिआ अंती तथा अधिकार सूत्राचिआ अंती क्वचित् क्रियापद असे आन क्वचित् प्रथमा असे.

संज्ञा सूत्रांचिआ तथा अपवाद सूत्रांचिआ अंती सर्वत्र प्रथमा असे.

अतिदेश सूत्रांचिआ अंती सर्वत्र घट्टी असे.

विभाषा सूत्रांचिआ अंती क्वचित् अव्यये आन क्वचित् संबोधनी एकवचन, आन प्रथमा वजौनि सकळा विभक्तिआ असति. जेथे संबोधनी बहुवचन दिसत असे ते गैरवा वाचक जानिजे.

एवं सूत्रांकृति लक्षण

३. सूक्तकारक लक्षण

आतां सूक्तकारक निरौपिजताए.

सूत्रांचे आ अर्थाचा निर्णयोऽकारका वाचीनि न होवेचि भणीनि सूक्तकारकाचे ज्ञान हो आवेचि लागे.

केवी जे श्री नागदेवाचार्य भणितले "अगा केवदया, हे शास्त्र वचनरूप परमेश्वरु ते वचन जै अन्यथा वाखानिजे तरी तेआ वचनरूपा परमेश्वराचा वाख्यानिता पतित होए : तेनो पुरुषे तो परमेश्वरु दुःखविलागः या तंत्र व्याकरण ज्ञानो करौनि सूक्तकाराचा निर्धारु यथा त-य जानिजे: तै वचनाचा यथार्थ अर्थ उमटेः हे जै नसेः तै नुमटेचीः हे जे आ चसे ते आ "वाकमदीगमा" ची परि होए \$ "

विभक्तिया सात असति. (१) प्रथमा, (२) द्वितीया, (३) तृतीया, (४) चतुर्थी, (५) पंचमी, (६) षष्ठी, (७) सप्तमी.

प्रथमा : -- उक्त \times कर्त्ता प्रथमा विभक्ति वर्त. यथा : --

"माया जीवांते विर्करे -- "

उक्त कर्मी प्रथमा विभक्ती वर्त यथा : -- "परमेश्वरे परमेश्वर पाविजे".

संबोधनी प्रथमा विभक्ति वर्त. यथा : - "देमति, परमेश्वर कृपाळु असे परि जीवे कृपेसि पात्र होआवे की."

द्वितीया : -- अनुवत्त कर्मी द्वितीया विभक्ति वर्त. यथा : -- "मग जीव प्रपंचाते रचीति."

अत्यंत संयोगी द्वितीया वर्त. यथा : -- "कृतसुगी लक्षभार अयुष्य."

प्रतिशब्द योगी द्वितीया वर्त. यथा : -- "हे शास्त्र दृष्ट्यं प्रति कारणु होए कारणु होए कां अदृष्ट्यं प्रति कारणु होए."

S निर्णयो त्रिविध (१) शब्दाख्य, (२) संप्रदायाख्य, (३) सहस्याख्य, शब्दाख्य निर्णयो व्याकरणे, अभिधाने आन अलंकार शास्त्रे जानिजे. संप्रदायाख्य निर्णयो अधिकरण मुख्ये, श्रवण, मनन, विजाध्यासने करौनि जानिजे.

रहस्याख्य निर्णयो सद्गुरुमळे परसिद्धान्त सूत्रे जानिजे.

\$ ही वाकमदिगम्बाची गोष्ट ग्रंथाच्या शेवटी दिली आहे.

\times "कर्तरि" प्रयोग कर्ता उक्त आन कर्म अनुकूल जानिजे, "कर्मणि" प्रयोगी कर्म उक्त आन कर्ता अनुकूल जानिजे, भावे प्रयोगी कर्ता अनुकूल आन कर्माचा अभाव जानिजे.

प्रतिशब्द योगी द्वितीया वर्त. यथा : - "हे शास्त्र दृष्ट्यं प्रति कारणु होए कारणु होए कां अदृष्ट्यं प्रति कारणु होए."

तृतीया: - अनुकूल कर्त्री आन साधनी तृतीया विभक्ति वर्ते.

यथा: - "तेने लाविले" एथ कर्त्री तृतीया, आन "आत्मज्ञाने मोक्ष" एथ साधनी तृतीया सहार्थक शब्दयोगी तृतीया विभक्ति वर्ते. यथा : -- "मा विश्वाचा पति तेनंसि धरणे मांडिले असे".

विनु अर्थक शब्दयोगी तृतीया विभक्ति वर्ते : -- "ज्ञाने विनु वैराग्य काँई करावे बापे आ".

चतुर्थी: - संप्रदानी चतुर्थी विभक्ति वर्ते. यथा : - "ज्ञानियासि मोक्ष देती".

प्रयोजनी चतुर्थी विभक्ति वर्ते. यथा : - "परमेश्वरलागी रङ्का होआवे".

पंचमी: - अपादानी पंचमी विभक्ति वर्ते. यथा : - "ईश्वरापासीनि विद्या होए कां विद्यावंता पासीनि."

षष्ठी: - संबंधी षष्ठी वर्ते. यथा: -- "कवाडांचा देऊळी न बैसावे" "आप्तांचे वाक्य लागे."

माजी आन मध्ये शब्दयोगी "षष्ठी" विभक्ति वर्ते. यथा: -- "ते आ माजी रीगे" "बहुता मध्ये जे आची विशेष प्रतीति."

सप्तमी: - अधिकरणी सप्तमी वर्ते. यथा: -- "ईश्वरी संपूर्ण शक्ति जीवी अंशातः शक्ति."

आता विभक्तियांचे प्रत्यय सांगता असीजे.

प्रथमा विभक्तिचे कवनी प्रत्यय नसौनि केवळ ततच्छब्द मात्राचे आ प्रयोगी "प्रथमा असे" ऐसे जानिजे. यथा: -- "जीव", "देवता", "प्रपंच", "परमेश्वर" एवमादि.

ते, सि, आं, इये प्रत्यये जे आ शब्दांचे आ अंती असति ते आ शब्दाची द्वितीया विभक्ति जानावी.

यथा: -- "मग जीव प्रपंचाते रचीति", "तुम्हां शयनासनी भोजनी परमेश्वर हो आवा की गा" क्वचित् प्रत्यय लोपी + ही द्वितीया जानावी. यथा : -- "परमेश्वर प्रवृत्ति माया सृष्टि संहार करी." एं करौनि, नि, इये प्रत्यये जे आ शब्दांचे आ अंती असति त आ शब्दांची तृतीया विभक्ति जानावी. यथा : -- "देवे करावे तें केले पुरुषे करावे ते ठेले", अज्ञान छेदे करौनि अन्यथा ज्ञानु त्रुटी होए" "जीतेनि मृताचा धर्मी वतवि."

क्वचित् प्रत्ययलोपीहि तृतीया जानावी यथा : -- "परमेश्वर प्रवृत्ति माया सृष्टि संहार करी" "कर्मवशें जीव सकल हि पावे एक वांचीनि".

सि, कारणे, लक्ष्मी, आं, इये जे आ शब्दाचे आ अंतो असति त आ शब्दाचो चतुर्थी विभक्ति जानावी. यथा : -- "योग्यासि परमेश्वरु, ज्ञानु देती" "ईश्वराची आज्ञा ते ईश्वराचि कारणे भंडैली की" "परमेश्वरलागी काळ, कुळ, लोकु इये तीनि आंगवावी" "ऐसिया मायापुराते स्वीकरौनि कर्मभूमिस्थितां मनुष्यादे हयुक्तां जीवां ज्ञान पर्यंत आपुला संबंधु देति."

+ परमेश्वर शास्त्री अनेकी स्थळी लुप्तप्रत्ययात्मक शब्दांचिअ प्रयोगे असति.

क्वचित् प्रत्ययलोपीही चतुर्थी जानावी. यथा : -- "महीळ्ये जन्मु दीहले" --

पासीनि, पासभव, स्तव, तव, कडौनि, हौनि, एवमादि प्रत्यये जे आ शब्दाचे आ अंती असति ते आ शब्दांची पंचमी विभक्ति जानावी. यथा : -- "चन्द्रसूर्या पासीनि आनव" "सुरा पासाव मानवे चांगु बहुते" "धर्मास्तव चैतन्य प्राप्तिकळ" "प्रसाद सेवेतव पुरुष धर्मी दक्षी होए" "ओ ले आ पसि कोरडा चांगु" "तुमचे आं कडौनि तुम्हां काई न हो आवे". एवमादि उदाहरणे जानिजेति.

चा, ची, चे, सि इये प्रत्यय जे आ शब्दांचे आ अंती असति ते आ शब्दाची षष्ठी विभक्ति जानावी. यथा : -- "परमेश्वराचा सकळही व्यापार तो शक्ति द्वारेचि" "माया परमेश्वराची प्रवृत्ति ऊळगे", "ईश्वरीचे ते सकळही नित्य", "अनंतशक्ति परमेश्वर सकळासि विषय व्यवस्था करीति".

क्वचित् प्रत्ययलोपीही षष्ठी विभक्ति जानिजे. यथा : -- "प्रारब्धां भोगे क्षयो" "

ई हा प्रत्यय जे आ अंती असति ते आ शब्दाची सप्तमी विभक्ति जानावी. यथा : -- "दयामाया कृपा करुणा हे ईश्वरीचि आति".

क्वचित् प्रत्यय लोपी ही सप्तमी विभक्ति जानावी. यथा : -- "हाळि आं पाळि आं असावे".

सातां असतां इये शब्दे जेथे "सति सप्तमी" जानिजे. यथा : -- "ऐसा विख्तो बापुडा जो सेवित सातां आपुलिया मोहर्य न करी".

एवं सूत्रकारक.

(4) सूत्र व्याख्यान लक्षण

आतों सूत्र व्याख्यान लक्षण सांगता असीजे.

जेथे पदच्छेद, पदार्थाक्ति, विग्रहो, वाक्ययोजना, आक्षेप कां समाधान इये सा प्रकारे सूत्राचा अर्थ प्रकाशित होत असे. ते आते सूत्र व्याख्यान भणिजे. तियेचि सा प्रकारे एकी श्लोकी गोविली असति.

* पदच्छेदः पदार्थावितर्विग्रहो वाक्य योजना

आक्षेपश्च समाधानं व्याख्यानं षड्विधं मतम्*

जेथे केवळ, संयुक्त, अव्यय, क्रिया, या चौपदाचा विभागु कीजे आन विभक्तिचाहि निर्देशा कीजे, ते आते पदच्छेद बोलिजे. यथा : -- "मग जीव प्रपंचात रचीति" एथ "मग" हे अव्ययपद, "जीव" हे प्रथमान्त केवलपद, "प्रपंचाते" हे द्वितीयान्त संयुक्तपद, "रचीति" हे क्रियापद जानिजे.

जेथे प्रत्येक पदाचे आ अर्थाची उक्ति असे, ते आते पदार्थाक्तिबोलिजे. यथा : -- "माया मार्य जीवु जीवकार्य प्रपंचु" एथ मायेचे कार्य सकळजीव आन जीवांचे कार्य त्रिगुणात्मक पंचभौतिक प्रपंच हे पदार्थाक्ति जानिजे.

कार्य, वासुदेव, जीवप्रपंचु, एवमादि शब्दाचे आ "करनेआसि योग्य ते कार्य", "वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव", "जीव आन प्रपंचु ते जीवप्रपंचु", "जानावे आचि इच्छा ती जिज्ञासा", एवमादि अर्थाचिये अवबोधके जिये वाक्ये ते आंते विग्रह भणिजे.

वाक्य योजनेचे दोनि प्रकार असति. (1) खंडान्वयो, (2) वंडान्वयो. "सूत्र संबंध काळी आदौ कर्ता, मग कर्म, मग क्रिया, मग तेआची विषेशाण, आन करणादि उपपदे आन यथोचित स्थानी अव्यये मेळविजे याते खंडान्वयो भणिजे. यथा: -- "ऐसिया मायापुरंते स्वीकरौनी कर्मभूमिस्थितां मनुष्यदेहयुक्तां जीवां ज्ञान पर्यत आपुला संबंधु देति". एथ कर्ता "परमेश्वरु" अनुवर्तिजे, एवं "परमेश्वरु संबंध देति" तरि कवनाचा संबंध देति? ना "आपला" कवनौसि? ना "जीवां", कैसिआ परिचे आ जीवां? ना "मनुष्यदेहयुक्ता", कव पर्यत? ना "ज्ञानपर्यत", कांई करौनि? ना "ऐसिया माया पुराते स्वीकरौनि."

सूत्र संबंधाळी जाळौ विशेषण्युक्त कर्ता, मग विशेषण्युक्त करणादि उपपदे, मग विशेषण्युक्तिचि कर्म, मग विशेषण्युक्तिचि क्रिया, आन यथोचित स्थानी अव्यये मेळविजे. याते दंडान्वयो भणिजे. यथा: -- "एथिचे आसि प्राणापदीची पीडा नाही एक्काणापदीची पीडा एथिचे आसि नाही" ऐसा अन्वयो लाभेजे.

सूत्री तत्त्वदाचे प्रयोगन पूर्सिजे याते आक्षेप भणिजे. यथा : -- "यापरि परमेश्वरु श्री चक्रघर सकळ जीवांते उच्चस्ती" इये सूत्री "परमेश्वरु" हे पद असतां पुनः "श्रीचक्रघर" या पदाचे प्रयोगन कांई? हा आक्षेप असे.

सूत्री तत्पदाचे प्रयोजन दाखविजे, याते समाधान बोलिजे. यथा : -- यापरि परमेश्वरु श्री चक्रधर सकळ जीवांते उध्दरिती" इये सूत्री "श्रीचक्रधर" एने पदे व्यक्तिमंत सुचविला असे. हे पद जरि नसे, तरि केवळ "परमेश्वरु" एने पदे अव्यक्तचि लाभता आन अव्यक्तिं तरि उध्दरण नाही. मग "यापरि श्रीचक्रधर सकळ जीवांते उध्दरी तो कवन पदार्थ?" ना - परमेश्वरु या लागी. "परमेश्वरु" या पदाचे प्रयोजन असे, भणीनि दोनी पदे एथ सार्थकाचि जानावी.

सूत्र व्याख्यान काळी आदौ पदच्छेद, मग विग्रहो, मग वाक्ययोजना, मग पदार्थाक्ति, मग आशेप, मग समाधान कीजे.

आतां एकीचि सूत्री सा प्रकार दाखविजताए : -- "परमेश्वर प्रवृत्ति माया व्यापार वशे अविद्यात्मक जीव "चैतन्यमहं" ऐसे घेऊनि उठति" इये सूत्री आदौ पदच्छेद कीजताए तेचि ऐसे : -- "परमेश्वर प्रवृत्ति" हे लुप्त तृतीयान्त संयुक्तपद, "माया व्यापार वशे हे तृतीयान्त संयुक्तपद, "अविद्यात्मक" हे विशेषणात्मक संयुक्तपद, "जीव" हे प्रथमान्त केवळपद, "चैतन्यमहं" ही द्विपदी संस्कृत असे, इये दोनी पदे प्रथमान्त केवळ पदे असति. ऐसे हे अव्यय पद असे, "घेऊनि" हे अव्ययपद, "उठीति" हे क्रियापद असे.

आतां विग्रहो कीजताए : -- "परमेश्वराची प्रवृत्ति परमेश्वरप्रवृत्ति", "मायेचे आ व्यापाराचे आवश्यकावशी, "अविद्या असे आत्मा जेआंचा ते अविद्यात्मक".

आतां खण्डान्वये वाक्य योजना कीजताए : --

"जीव उठीति" कांइ करौनि ? ना -- "चैतन्यमहं", ऐसे घेऊनि कैसे आ परिचे जीव? ना -- "अविद्यात्मक", कवनाचे आ वशो? ना --- "मा व्यापार वशे", "तरि माया व्यापारासि कां प्रवर्तेली ? ना -- "परमेश्वर प्रवृत्ति"

आतां दण्डान्वये वाक्य योजना कीजताए : --

अविद्यात्मक जीव परमेश्वर प्रवृत्ति माया व्यापारावशो "चैतन्यमहं" ऐसे घेऊनि उठीति.

आतां पदार्थाक्ति सांगिजताए :-

अविद्या असे आत्मा जेआंचा ऐसे जे जीव ते परमेश्वराचे आ प्रवृतीसि अधीन होऊनि व्यापारासि प्रवर्तेली जी नाया तिथेचे आ व्यापारासि वश होऊनि "चैतन्य ते मी" ऐसे आ अहंभावेसि सक्काढा होति.

आतां आशेप आन समाधान कीजताए : --

सूत्री "अविद्यात्मक" या पदाचे प्रयोजन ते कांइ? ना अविद्यात्मक एने पदे मुकितचे जीव निरकारिले असति, का जे? मुकितचे आ जीवांचा ठाई अविद्या नसे, भणीनि "अविद्यात्मक" हे पद सार्थक जानिजे.

एवं सूत्र व्याख्यान लक्षण.

(5) सूत्र स्वरूप लक्षण.

आतां सूत्रस्वरूप लक्षण संगिनताएः : --

जेथे बतीस लक्षणं करौनि सूत्रांचे भाव, प्रकाशित होत असे, ते आते "सूत्रस्वरूप" ऐसे भणिजे.

तिये बत्तीस लक्षणे उद्देशमात्र ऐसे जानिजे : -- (1) प्रतिज्ञा, (2) प्रमाण, (3) दृष्टान्त, (4) उपपत्ति, (5) व्याप्ति, (6) विषयप्रदान, (7) विशेषप्रबोध, (8) उत्सर्ग, (9) अपवाद, (10) निषेध, (11) न्याय, (12) विराघपरिहार, (13) काकु, (14) कक्षा, (15) भावार्थ, (16) प्रकरण, (17) अस्तित्व, (18) निर्देश, (19) निर्णयो, (20) पक्ष, (21) प्रभेद, (22) आशंका, (23) आशेष, (24) कार्य, (25) लक्षण, (26) स्वरूप, (27) कारण, (28) हेतु, (29) संबंध, (30) प्रतीति, (31) विशेषण, (32) प्रतिष्ठा.

आतां अनुक्रमेचि तेआंची लक्षणे आन उदाहरणे सांगता असीजे.

प्रतिज्ञा :- फलश्रुति ज्ञापक वाक्याते प्रतिज्ञा सूत्र बोलिजे. यथा : -- "विकार विकल्प शून्य ... जो जन्म क्षेपी ते आसि परमेश्वर पुनरपि आपुला संबंध देती" एथ "अनुसरले आ आचारवंतासि जन्म क्षेपले आ नंतर पुनरपि आपुला संबंध देति" ही फलश्रुति असे भणीनि याते प्रतिज्ञासूत्र जानिजे.

प्रमाण :- जेने दृष्टादृष्ट अर्थाचे अनुभव ज्ञान होए ते आत प्रमाण सूत्र भणिजे. तेचि प्रमाण आप्त वाक्य जानिजे. आप्त वाक्य ते श्रुति. यथा : -- "विकार हा इंद्रियधर्म विकल्प हा मनोधर्म", "श्रीकृष्णी अष्टविद्य ब्रह्मचर्य इये सूत्रद्वयी दृष्टा तथा अदृष्टा अर्थाचा अनुभव ज्ञात होत असे भणीनि यांते प्रमाणसूत्रे जानावी.

दृष्टान्त :- जेथे दृष्टे करौनि अदृष्टार्थ बुझाविजे ते आते दृष्टान्त सूत्र बोलिजे. यथा : -- "गावां एकां हस्ती आला : ते आते जात्यं छे पाहो आले: एके पाठ देखिली: एके पाओ देखिला: एके सौँड देखिली: एके कानु देखिला: एके पोटु देखिले: एके पूस देखिली: मग ते एकमेकां संवादिति: असे तुआं हस्ती देखिला: जेने पाओ देखिला तो भणे हस्ती खांब सारिखा: जेने सौँड देखिली तो भणे हस्ती मुसळासारिखा: जेने कानु देखिला तो भणे हस्ती सूपा सारिखा: जेने पाठ देखिली तो भणे हस्ती भीति सारिखा: जेने पोटु देखिला तो भणे हस्ती कोळळ्या सारिखा: जेने पूस देखिली तो भणे हस्ती खराटेआ सारिखा: ऐसे एकमेकांते उरोधिति: ते आ मध्ये एकु डोळसु असे तो भणे हस्तीचा हा एकु एकु अवयवु होए: परि हस्ती नोहे: ऐसा सर्वावयवी युक्त तो हस्ती: तैसे जे आसि जी शक्ति प्रकाशिती असे, तिये शक्तिते परमेश्वर भण्ये: ज्ञानेया असे तो भणे ही ईश्वराची एक एक शक्ति होए: परि परमेश्वर नोहे: ऐसा सर्वशक्तियुक्त तो परमेश्वरः" एथ हस्तीचेनि अर्थं परमेश्वरार्थं प्रकाशिता असे भणीनि याते दृष्टान्त सूत्र जानिजे.

उपपत्ति :- संतासंत क्रियेचे फलवाक्य ते उपपत्ति सूत्र भणिजे. यथा : -- "पापाय फल दुखः पुण्याय फल सुखः" एथ संतासंत क्रियेचे फल बोलिले असें भणीनि याते उपपत्ति सूत्र जानिजे.

व्याख्या :- यथार्थ ज्ञानं करौनि सामान्य पदार्थी विशेष बुधिदचा तिरस्कार असे जिये सूत्री तेआते व्याख्या सूत्र

भणिजे. यथा : -- "चैतन्य देवता होए परि परमेश्वरु नोहे" इये सूत्री चैतन्यरूप समान्य पदार्थी परमेश्वरु विशेष तिरस्कार असे भणीनि याते व्यावृत्ति सूत्र भणिजे.

विषयप्रदान :- पदार्थ निर्वचनी परमेश्वर शास्त्रे करौनि जेथे सार निवडीचे ते आते विषयप्रदान सूत्र भणिजे.

यथा : -- "एकाते प्रपंच परिणामु बोलिजे, एकाते विवर्तु बोलिजे, एथ तैसे नोहे: प्रपंच भणजे स्वतंत्र पदार्थु एक आति - "इये सूत्री 'प्रपंचु स्वतंत्र पदार्थु असे.' ऐसे सार निवडिले, भणीनि याते विषय प्रदान सूत्र बोलिजे.

विशेष प्रबोधक - आचारी अनेक विधि + प्राप्त जाहलेया कवन कीजे आन कवन न कीजे या विभागाचा जेथे विशेषत्वे ज्ञान होए तेआते विशेष प्रबोधक सूत्र भणिजे. यथा : -- "अल्प अनिष्टे बहुतें अनिष्टे परिहरिजेति तरि परिहरिजे." या सूत्रांते विशेष प्रबोधक ऐसे जानिजे -- कांपा ? ना -- "परमेश्वर भक्तिपरायणासि अशक्त दशा प्राप्त जाहलेया तेआचिये शुश्रूषे लागी अनुसरला पुरुष प्रवर्तला, मग तेआचिए औषधि लागी एके वनस्पतिची पाने तोडावी लागेली तरि ऐसिआ काळी "हिंसा नकरावी" आन 'आपुलेआ पडलेआची शुश्रूषाकीजे" इये दोनि विधि प्राप्त जाहलेआ तरि पुरुषे कांई करावे पा ? ना -- "अल्पे अनिष्टे बहुते अनिष्टे परिहरिजेति तरि परिहरिचे" इये सूत्रे करौनि "आपुलेआ पडलेआची शुश्रूषा कीजे" या सूत्राचा विशेषत्व जाणीनि अल्पमात्र हिंसेसि टेकावे.

उत्सर्व :- जेआं सूत्रांते करौनि अर्थमात्राचा उच्छेदन कीजे तेआते उत्सर्वसूत्र बोलिजे. "धर्म नष्टु आति परि विषय नष्टु नाति" याते उत्सर्वसूत्र जानिजे का पा ? ना -- "एथ अनुसरे तेतुका वांचे" या सूत्राचे आ अर्थाचे उच्छेदन "धर्म नष्टु आति परि विषय नष्टु नाति" या सूत्रे करौनि होत असे.

अपवाद :- उत्सर्वाचा निन्द करौनि निषेध कीजे तो अववाद, अपवादे व्याप्त ते अपवाद सूत्र. "अनंते उद्धरिले" याते अपवाद सूत्र जानिजे. कां पा? ना -- "धर्मनष्टु आति परि विषय नष्टु नाति" हे उत्सर्व सूत्र बाहुल्याभिप्रायं. कां पा ? हे जरि नव्हे तरि "अनंते उद्धरिले" हे कैसे? एवं विषय नष्ट बाहुल्ये नाहीति तोकडे असति, केवी जे "विरला नादे" ऐसे सर्वज्ञे भणितले.

निषेध :- कवने काळी जो अर्थ सेव्य नव्हे तेआचा जेथे तिरस्कारु तेआते निषेधसूत्र भणिजे. यथा : -- "विकासविखो न सेवावा" विकारविखो कवनी ही काळी सेव्य नव्हे. ज्ञेयाचा एथ तिरस्कारु असे, भणीनि याते निषेधसूत्र जानिजे.

न्याय :- जिये सूत्रे करौनि अनुकूलार्थाची सिद्धि होए तेआते न्याय सूत्र भणिजे. यथा : -- "एथिचे आसि प्राणापदीची पीडा नाही" एथ "अंतीचे दुःख सकळ फळी आति" या अनुकूलार्थाची सिद्धि होत असे. भणीनि याते न्यायसूत्र जानिजे.

+ विधि द्विघा - (1) (विधिरूप विधि), 2 (निषेधरूप विधि).

विरोधपरिहार :- कवनी एकी काळी करणीय ते अकरणीय होए आन अकरणीय ते करणीय होए एने परिहारे व्याप्त ते विरोधपरिहार सूत्र बोलिजे. यथा : -- "सेवकासि अविधि नाही" एथ सेवेचेनि योगे श्रीमूर्तिसि हात पाओ लागे, नखे फेडितां क्षीरु करितां खेडु होए तेने अवज्ञा घडे, ते अकरणीय, परि सेवेचेनि अंगीकारे ते करणीय ऐसे जानावे. कां पा? ना -- "सेवकासि अविधि नाही" ऐसे सर्वज्ञ भणितले.

काकु :- शब्दाचेनि उत्कर्ष मुख्यार्थाते त्यजौनि अन्यथा करना लागी जे उक्ति उच्चारिजे तेआते काकुसूत्र बोलिजे. यथा : -- "ऐसा विखो बापुडा जो सेवित सातां आपुलिआ मोहरा न करी" एथ मोहरा न करी? ना -- "मोहरा करी" अन्यथा करणा असे भणौनि याते काकुसूत्र जानिजे.

कक्षा :- जेथे आना पदार्थासि आ ने शब्दे गूढ हेतु आळविते तेआते कक्षासूत्र भणिजे. यथा : -- सामान्य स्त्रियांते पाहोनि भणिजे "मानसे आली" एथ "इया अतिनीच बाईशा" ऐसे गूढ हेतु करीनि सामान्य स्त्रियांते मानसे भणितली.

भावार्थ :- जिये सूत्री जो जैसा शब्द असे तेआचा तैसाचि अर्थ जानिजे तेआते भावार्थ सूत्र भणिजे. यथा : -- "चातुर्वर्ण्ये चरेन्देक्ष्यम्" एथ शब्दानुसारी अर्थ जानिजे.

प्रकरण :- जिये सूत्री प्रसंगवशौ अनेकार्थक शब्दांचा एकार्थ होत असे तेआते प्रकरण सूत्र भणिजे. यथा : -- अस्तित्पर प्रकरणी "देवता स्मरणे" ऐसे भणितले. इये सूत्री प्रकरणवशै देवता शब्दे परमेश्वरु जानिजे.

अस्तित्व :- जिये सूत्री "आति" एवमादिके क्रियापदे करीनि वस्तु निर्धारिजे तेआते अस्तित्व सूत्र भणिजे. यथा : -- "सच्चिदानन्द स्वरूप परमेश्वरु एकु आति" एथ परमेश्वराचे अस्तित्व निर्धारिले असे भणौनि याते अस्तित्व सूत्र जानिजे.

निर्देश :- जिये पदार्थी जो जैसा भेद असे तो तैसाचि जेथे निर्वचीजे तेआते निर्देशसूत्र भणिजे. यथा : -- "देवता एकी ऊचा एकी नीचा पैल आठ तीनि समानचि" एथ देवतांचे यथार्थ भेद सांगितले असति भणौनि याते निर्देश सूत्र जानिजे.

निर्णयो :- जिये सूत्री एका शब्दाचे अनेकार्थ होताति तेआते निर्णय सूत्र भणिजे. यथा : -- "चैतन्या पर परमेश्वरु" एथ हीम्फने आ व्याख्याति ऊचाचा निर्णय केला असे भणौनि याने निर्णयसूत्र जानिजे.

पक्ष :- जिये सूत्री एका शब्दाचे अनेकार्थ होताति तेआते पक्षसूत्र भणिजे. यथा : -- "आत्मज्ञाने मोक्ष" एथ आत्म शब्दाचे आन मोक्ष शब्दाचे अनेकार्थ असति भणौनि याते पक्ष सूत्र जानिजे.

प्रभेद :- जिये सूत्री परस्पर वैज्ञात्य वस्तूंचा निर्वच कीचे तेआते प्रभेद सूत्र भणिजे. यथा : -- "जीवजीवां साजात्य हे सकळां वैज्ञात्य" एथ परस्पर वैज्ञात्य वस्तूंचा निर्वच असे भणौनि काते प्रभेद सूत्र जानिजे.

आशंका :- जिये सूत्री विरोध-कल्पना उदैजे तेआते आशंका सूत्र भणिजे. यथा : -- "दर्शनी अदर्शन" एथ विरोधकल्पना होत असे भणौनि याते आशंका सूत्र जानिजे.

आशेप :- जिये सूत्री आशेप केला असे ते आते आशेप सूत्र भणिजे. यथा : -- "अन्यत्र की जे ते वाराणसी फेडिजे. वाराणसी कीजे ते के फेडावे नायका ?" एथ आशेप केला असे भणीनि याते आशेप सूत्र जानिजे.

कर्म :- जेथ कर्याचे निरोपण असे तेआते कर्यसूत्र भणिजे. यथा : -- "जीव अर्जक देवता फलदाती चैतन्य त्यापारते परमेश्वरु उच्छरिता" एथ कर्याचे निरोपण असे भणीनि यात कर्यसूत्र जानिजे.

लक्षण :- नित्यानित्य पदार्थाचे असाधारणत्व जिये सूत्री वर्णिते असे तेआते लक्षणसूत्र भणिजे. यथा : -- "नित्यबद्धा देवता", "बद्धमुक्त जीव", "नित्यमुक्त परमेश्वर", "प्रपंच अनित्य", इये सूत्री नित्यानित्य पदार्थाचे असाधारणत्व वर्णिले असे, भणीनि यांते लक्षण सूत्र जानिजेति.

स्वरूप :- ज्ञान विज्ञानवंत स्वरूप जेथ वर्णिले असे तेआते स्वरूप सूत्र भणिजे. यथा : -- "देवता स्वरूपे ज्ञाप्ते आनंदरूपे" "आनंद दुमदुमित असे" ब्रह्म ते निःशब्द" इये सूत्री ज्ञान विज्ञानवंत स्वरूप वर्णिले असे. भणीनि त्यांते स्वरूप सूत्रे जानिजेति.

कारण :- जेथ कारणाचे निरोपण असे तेआते कारणसूत्र भणिजे. यथा : -- "परमेश्वरापासीनि अनंतावसारं एथ कारणाचे निरोपण असे भणीनि याते कारण सूत्र जानिजे..

हेतु :- जिये फलवाक्यी फलाचेनि आवश्यकत्वे विधि कल्पजे तेआते हेतु सूत्र भणिजे. विधिकल्पना यथा : -- "तळमळीत जन्माते धाढी ते आसि परमेश्वरु आपुले प्रेमु देति" एथ "परमेश्वराचिये तळमळे जन्माते धाढावे, ऐसा विधि कल्पजे, निषेध कल्पना यथा : -- "विखो अनंता तापां आश्रयां नरकासि हेतु" एथ विखो न सेवावा ऐसा निषेध कल्पजे, भणीनि यांते हेतुसूत्रे बोलिजेति.

संबंध :- मागिला सूत्राचा संबंध जेने उपसंहार वाक्ये उच्छारिजे तेआते संबंधसूत्र भणिजे. यथा : -- "यापरि मनुष्य पर्यंत मैले", "ऐसा परमेश्वरु एकु आति" इये सूत्री मागिला सूत्राचा संबंध उच्छारिला असे भणीनि यांते संबंध सूत्र बोलिजेति.

प्रतीति :- "होए तेहोए आनन्दहेते नवहे" ऐसा जेने यथार्थ निश्चयो होए तेआते प्रतीति सूत्र भणिजे. यथा : -- "कर्ममि चिआ देवता होति परि परमेश्वर न होति" एथ यथार्थ निश्चयो होत असे भणीनि याते प्रतीति सूत्र जानिजे.

विशेषण :- जिये सूत्री विशेषणे करौनि अन्यसूत्रस्थित विशेष्य व्यापिजे तेआते विशेषणसूत्र भणिजे. यथा : -- "अनंद तो" एवमादि विशेषण सूत्रे करौनि" ऐसा परमेश्वर एकु आति" इये सूत्री स्थित "परमेश्वर" हे विशेष्यपद असे भणीनि याते विशेषणसूत्र जानिजे.

प्रतिष्ठा :- जेने आपुलेआ शास्त्राचा उत्कर्ष प्रतिष्ठिजे, ते आते प्रतिष्ठा सूत्र बोलिजे. यथा : -- "हे अद्यूत शास्त्रकी गा". एथ शास्त्राचा उत्कर्ष प्रतिष्ठिला असे भणीनि याते प्रतिष्ठा सूत्र जानिजे.

एवं बत्तीस लक्षणांची संकलित उदाहरणे जानावी. याचि परि सुकल शास्त्री पंचवार्तिके अनुवर्तत्वावी. तैचि ब्रह्मविद्येचि व्युत्पत्ति होए. ए-हवी सूत्ररूप परमेश्वरु दुःखविने घडे. भणीनि पंचवार्तिके गुरुमुखे अभ्यासावीचि लागे. तै संपूर्णत्व होए.

इति श्री महामोक्षैकसाधने श्रीनागर्जुनोपदेशे उपाध्यायान्माय दीक्षित श्री भीष्माचार्यविरचित पंचवार्तिक समाप्त.

- - - - -

परिशिष्ट क्र. ६संदर्भग्रंथ सूची

१. इर्लेकर सुहासिनी, यादवकालीन मराठी काव्यसमीक्षा, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९७९.
२. कुलकर्णी य.दा., "पंचवार्तिक", महानुभाव, वर्ष ४४वे, अंक १ व २, औरंगाबाद, एप्रिल-मे १९९१.
३. केळकर ग.ह., मराठी व्याकरणाची मूलतत्त्वे, पुणे, आ. ५वी, १९७६.
४. केळकर द.के., मराठी साहित्याचे सिंहावलोकन, पुणे, १९६३.
५. गोविलकर लीला, मराठी साहित्य मराठीचे व्याकरण, पुणे, प्रथमावृत्ती, १९७४.
६. गोसानी र.रा., पाच भक्तिसंप्रदाय, पुणे व कोल्हापूर, प्रथमावृत्ती, १९७४.
७. जोगळेकर ग.ना., "मराठी भाषेच्या अभ्यासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा", मराठी साहित्य पत्रिका, पुणे, अंक २६६, जुलै-सप्टेंबर १९९३.
८. जोशी प्र.न., मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास, पुणे, सु.दु.आ., १९७८.
९. जोशी वसंत स., महानुभाव संत, पुणे, प्रथमावृत्ती, १९७२.
१०. तुळपुळे शं.गो., महाराष्ट्र सारस्वत ४पुरवणी४, मुंबई, आ. ५वी, १९६३.
११. दाते य.रा. व कर्वे चिं.ग.४संपा.४, महाराष्ट्र शब्दकोश, विभाग सहावा, पुणे, न.आ., १९८८.
१२. दामले मोरो केशव, शास्त्रीय मराठी व्याकरण, पुणे, प्रथमावृत्तीवर्सन मुद्रावृत्ती, १९७०-
१३. दीक्षित प्र.ना., मराठी व्याकरण काही समस्या, फलटण, १९७५.
१४. देशपांडे अ.ना., प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भाग पहिला, पूर्वार्ध, पुणे, प्रथमावृत्ती, १९६६.
१५. देशपांडे अ.ना., प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भाग-२, पुणे, प्रथमावृत्ती, १९७३.
१६. देशपांडे य.सु., महानुभावीय मराठी वाङ्मय, यवतमाळ, १९२६, "महानुभाव", वर्ष ४४वे, अंक १ व २, औरंगाबाद, एप्रिल-मे १९९१वर्सन उद्घृत.
१७. देशमुख उषा माथव, मराठी साहित्याचे आदिबंध, मुंबई, प्रथमावृत्ती, १९८२.
१८. देशमुख उषा माथव, साहित्यमुद्रा, मुंबई, प्रथमावृत्ती, १९९०.

१९. नसिराबादकर ल.रा., प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, १९७२.
२०. नेने ह.ना. संपा., पं.आनेराजबासकृत लक्षणरत्नाकर, नागपूर, १९३७ "महानुभाव", वर्ष ५४ वे, अंक १ व २, औरंगाबाद, एप्रिल-मे १९९१ वर्षन उद्घृत.
२१. भावे वि.ल., महाराष्ट्र ग्रंथावली कविकाव्यसूची, ठाणे, शके १८४६, "महानुभाव", वर्ष ५५ वे, अंक १ व २, औरंगाबाद, एप्रिल-मे १९९१ वर्षन उद्घृत.
२२. भावे वि.ल., महाराष्ट्र सारस्वत, मुंबई, आ. ५ वी, १९६३.
२३. मालशे स.गं. संपा., मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड दुसरा, भाग पहिला, पुणे, प्रथमावृत्ती, १९८२.
२४. मोने मो.स., मराठी भाषेचे व्याकरणकार व व्याकरण, पुणे, १९२७, "महानुभाव", वर्ष ५५ वे, अंक १ व २, औरंगाबाद, एप्रिल-मे १९९१ वर्षन उद्घृत.
२५. पिंगे श्री.म., प्राचीन मराठी वाङ्मयाचा परामर्ष, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९७५.

अमितालक